

To, BSE Ltd. [Bombay Stock Exchange Ltd] Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, MUMBAI - 400 001

By Online Submission

CFPL/SEC/BSE/9742/2024-2025 15th February, 2025

KIND ATTN: CORPORATE SERVICES DEPARTMENT

Subject: - Newspaper publication for Un-audited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2024.

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) read with Schedule III of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing herewith the copies of the newspapers 'The Free Press Journal' and 'Navshakti' (Mumbai Edition) dated 15th February, 2025 pertaining to the advertisement for Un-audited Standalone Financial Results for the Quarter and nine months ended on 31st December, 2024.

Kindly take the note of the same and put it on your electronic media for the information of the Members.

Thanking You.

Yours Faithfully, For Chordia Food Products Limited,

Pradeep Chordia

Chairman & Managing Director

[DIN: 00389681]

Encl: As above.



CHORDIA FOOD PRODUCTS LTD.

Office: 48/A, Parvati Industrial Estate, Opp. Adinath Society, Pune - Satara Road, Pune - 411 009

Tel.: 98811 07000, Email: admin@chordia.com

Registered Office: 399/400, Sanghvi (Shirwal), Tal. Khandala, Dist. Satara - 412 801

(CIN: L15995PN1982PLC026173)

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED

Regd. Office: 'A' Wing, Marathon Futurex, 14th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013

CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Email: complianceofficer@dnaindia.com Tel: +912271061234

Financial Results For the Quarter & Nine Months Ended 31st December, 2024 Quarter ended 31-12-2024 30-09-2024 31-12-2023 Particulars Total Income from Operations
 Net Profit / (Loss) for the period (before tax)
 Net Profit / (Loss) for the period after tax
 Total Comprehensive Income for the period 970.24 264.75 723.48 Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 461.99 541.40 963.47 1,111.58 13,682.68 5) Equity Share Capital
6) Other Equity (excluding Revaluation Reserves)
7) Earning per Share (Face Value of Rs. 1/- each)
(not annualised, except for year end) 1.177.08 1.177.08 1,177.08 1,177.08 (26.917.25) 0.94 0.22 0.39 0.46 0.82 asic and diluted (Rs.)

Notes: 1)The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites (www.besindia.com. and www.nesindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com. 2) The Un-audited Financial Results of the company can be accessed by scanning the QR Code below:



For Diligent Media Corporation Limited Sd/- Nagendra Bhandar Executive Director- Finance and CFC

APRIGLOBAL

Place: Noida Date: 13th February, 2025

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

Registered & Corporate Office: 502, Tower-A, Peninsula Business Park, Senap Circle Office: 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt o the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act reac with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions o sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeemthe secured assets. The borrower

l		re hereby cautioned not to deal with the pro rge of CGCL for an amount as mentioned		-
	S. Name of the Borrower(s) / N. Guarantor(s)		Demand Notice Date & Amount	
	1. (Loan Account No. LNMEPUN000012558 (Old) 80400005730442 (New)	All that piece and parcel of residential property being Grampanchayat Milkat No. 26/B, having land and building, Land	06-12-2024 Rs. 20,90,606/-	12-02-2025
	of our Kolhapur Branch) Bajirao Yashwant Arade	area admeasuring 750 Sq. Ft (69.70 Sq. Beghar Sangh Vasahat, Shivaji Nagar	,	,

(Co-Borrower)

Mrs. Vaishali Bajirao Aradae

Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited (CGCL)

Hatkanangale, District - Kolhapur, Maharashtra - 416203, Bounded As

East By - Property of Shri Dhananjay Adinath Adake, West By - Property

of Shri Madhukar Ramchandra Nakil, North By - Road, South By



Place: KOLHAPUR

Date: 15-FEBRUARY-2025

CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

Property of Dilip Shripati Hawaldar

Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801. Email Id: cs.cfpl@gmail.com Website: www.chordiafoods.com

CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 9130076856

Sr No.	Particulars	Quarter ended on 31-12-2024	Nine Months Ended 31-12-2024	Corresponding quarter ended 31-12-2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Revenue from operations	71.47	234.71	78.55
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	14.44	54.85	24.34
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	14.44	54.85	24.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	11.07	41.22	19.67
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	11.07	41.22	19.67
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.27	1.02	0.49
9	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.27	1.02	0.49

Note: 1)The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of M/s Chordia Food Products Limited for the guarter and nine months ended 31st December 2024 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.chordiafoods.com.

2) For detailed notes refer full financial results available on website

For Chordia Food Products Ltd.

(₹ in lakh)

Pradeep Chordia Place: Pune Chairman & Managing Director Date: 14th February, 2025 DIN: 00389681



JET FREIGHT LOGISTICS LIMITED

CIN: L63090MH2006PLC161114

"Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Cardinal Gracious Road, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099. Tel: +91 22 61043700" Email: ir@jfll.com | Website: www.jfll.com"

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024.

						(₹. in Lacs)
		Standalon	е	(Consolidate	d
Particulars	Quartei	ended	Nine Months ended	Quarte	r ended	Nine Months ended
	31.12.2024	31.12.2024	31.12.2024	31.12.2024	31.12.2023	31.12.2024
Total income from operations	9,407.27	9,052.04	32,322.72	9,447.17	9,456.19	32,922.13
Net Profit for the period from continuing operations (before tax and exceptional items)	248.55	122.01	557.64	266.69	113.26	543.11
Net Profit for the period from continuing operations (before tax and after exceptional items)	248.55	386.96	557.64	266.69	378.21	543.11
Net Profit for the period from continuing operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	156.15	427.08	355.77	175.22	418.27	341.19
Net Profit for the period from discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the to the owners of the Company)	-	-	-	-	-	-
Total Comprehensive Income for the period from continuing and discontinued operations [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company)]	158.94	428.19	364.26	177.98	419.42	349.61
Equity Share Capital (No of Shares) (In Lakhs)	2320.19	2320.19	2320.19	2320.68	2320.68	2320.68
Earnings Per Share for continuing operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)						
Basic: Diluted:	0.34 0.34	0.92 0.92	0.77 0.77	0.38 0.38	0.90 0.90	0.74 0.74
Earnings Per Share for continuing and discontinued operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)						
Basic: Diluted:	0.34 0.34	0.92 0.92	0.77 0.77	0.38 0.38	0.90 0.90	0.74 0.74

Notes: (1) The above is an extract of the Statement of Standalone and Consolidated unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.jfll.com and on the websites of NSE (www.nseindia.com) & BSE (www.bseindia.com). (2) Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary



Place: Mumbai

Date: February 13, 2025

For and on behalf of Board of Directors

Richard Francis Theknath **Chairman & Managing Director**

x Karnataka Bank Ltd

Phone: 022-35008017/35128482/350 2nd Floor, E Block, The Metropolitan,
Plot No.C-26 & 27, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400051

Cin: L85110KA1924PLC001128

NOTICE U/S 13(2) & (3) OF SARFAESI ACT 2002

1) M/s. Prabhat Enterprises Represented by Prop. Mr. Prabhat Singh, Addressed at: C5 Corner Ahinsa CHS Ltd., Plot No.1 & 2, Sector 18, Kamothe, Navi-Mumbai 410209, Maharashtra. 2) Mr. Prabhat Chandrabhushan Singh S/o Mr. Chandrabhushan Singh, Addressed at: House No.856, 2nd Floor, Parshuram Niwas, Near Vitthal Mandir, Sector 36, Nerul West, Navi

Mr. Chandrabhushan Ramnath Singh S/o Mr. Ramnath Singh, Addressed at:- House No.856, 2nd Floor, Parshuram Niwas, Near Vitthal Mandir, Sector 36, Nerul West, Navi Mumbai, 400706, Maharashtra. he DPN A/c No.1017001400001501 for Rs.10,00,000.00 and Overdraft A/c No

1017000600011401 for Rs.11,00,000.00 availed by You No.1] M/s. Prabhat Enterprises represented by its proprietor you No.2] Mr. Prabhat Chandrabhushan Singh is the borrower and you No.3] Mr. Chandrabhushan Ramnath Singh is the Co-obligants to the below mentioned facility at the relevant time and even up-to now at our Mumbai-Overseas Branch has been classified is Non-Performing Asset on 24.09.2024 and that action under SARFAESI Act, 2002 has been nitiated by issuing a detailed Demand Notice under Sections 13(2) & 13(3) of Securitisation and teconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, by the Authorise Officer of the Bank on 13.01.2025 to all of you. We are publishing this Demand Notice by observing the procedures laid down in the SARFAESI Act, 2002 and rules there under. As on 12-01-2025, the liability due to the Bank is Rs.15,68,362.15 (Rupees Fifteen Lakhs Sixty Eight Thousand Three Hundred Sixty Two and Fifteen Paisa Only) with interest calculated up-to the date mentione herein below. Interest has to be added at the rate mentioned herein below per annum compounde monthly from respective date onwards till actual payment. The details of which are given below:

Nature & Account No.		Rate of Interest (Compounded Monthly)	calculated	Interest to be added from	
DPN A/c No. 1017001400001501	4,93,089.35	11.46%	25-12-2024	26-12-2024	
Overdraft A/c No. 1017000600011401	10,75,272.80	11.99%	31-12-2024	01.01.2025	
TOTAL	15,68,362.15				

You are called upon to pay the same within 60 days from the date of this paper publication.

Brief Description of Assets: Property No. 1] All that piece and parcel of bearing Residential
Flat No. 203, on the 2nd Floor, D-Wing in the Building Known as "Krishna" in Shree Sadguru
Complex, admeasuring 52.04 Sq. Mtrs. Carpet Area and 62.45 Sq. Mtrs. Built up area.
constructed on Survey No.5, Hissa No.3, Survey No.67, Hissa No.0, situated in the Village

Vashivli, Taluka Khalapur and District Raigad. Property No.2] All that piece and parcel of bearing Residential Flat No.202, on the 2nd Floor, D-Wing, in the Building Known as "Krishna" in Shree Sadguru Complex, admeasuring 52.03 Sq. Mtrs. Carpet area + 8.36 Sq. Mtrs. Terrace area and 62.43 Sq. Mtrs. Built up area + Terrace 8.36 Sq. Mtr. constructed on Survey No.5, Hissa No.3, Survey No. 67, Hissa No.0, situated in the Village Vashivli, Taluka Khalapur and District Raigad.

Please note that I, the Authorised Officer of the secured creditor Bank intend to enforce the

oresaid security in the event of failure to discharge your liabilities in full on or before the expiry o 0 days from the date of this publication Further, your attention is drawn to the provisions of Section 13(8) of the Act, wherein the

time for redemption of mortgage is available only up to the date of publication of notice for public auction or inviting tenders.

Chief Manager & Authorised Officer Chief Manager & Authorised Office Place: Mumbai Date: 15.02.2025

NIRAV COMMERCIALS LIMITED

(CIN: L51900MH1985PLC036668)

Read Office B-1 Tulsi Vihar Dr AB Road Worli Naka Mumbai Maharashtra 400018 Telephone: 22 4045 7100; fax: +91 22 4045 7150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER** AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

	AITD ITHILE MOITHIS EITH	DED 0131 DE	CLMDLK, 102		(111 010100)
Sr.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Year Ended
No.		31.12.2024	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1	Total Income from Operations (Net)	3.66	6.15	8.74	11.33
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,	(0.18)	(0.20)	0.53	0.39
	Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	(0.18)	(0.20)	0.53	0.39
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	(0.14)	(0.15)	0.44	0.32
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive income for the period	(0.20)	0.37	0.44	0.22
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)]				
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as				
	shown in the Balance Sheet of Previous year)				25.48
8	Earning per share (before extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic ₹	(3.70)	(3.85)	11.23	8.18
	b) Diluted ₹	(3.70)	(3.85)	11.23	8.18
9	Earning per share (after extraordinary items)				
	(of ₹ 10/- each) (not annualised) :				
	a) Basic₹	(3.70)	(3.85)	11.23	8.18
	b) Diluted ₹	(3.70)	(3.85)	11.23	8.18

Note:

- The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 14.02.2025.
- The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IND-AS" as prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules issued there under
 - The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company
 - Figures of previous periods have been regrouped wherever necessary.

Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products" Provision for Gratuity & Leave Salary has not been done as per acturial valuation.

For Nirav Commercials Ltd CA Raghav Daga Managing Director DIN-00084553

(₹ In Lakhs except EPS)



(Formerly known as Modison Metals Limited)

Place : Mumbai

Dated: 14th February' 2025

Regd. Office: 33-Nariman Bhavan, 227- Nariman Point, Mumbai - 400021.

The above figures are in crores except EPS.

Te: +91 22 2202 6437 • Fax: +91 22 2204 8009 • Email:shareholder@modison.com • Web: www.modison.com CIN:L51900MH1983PLC029783

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2024 Consolidated Standalone **Quarter Ended** Nine Months Ended | Year Ender Quarter Ended Nine Months Ended | Year Ended **Particulars** 31/12/2024 | 30/09/2024 | 31/12/2023 | 31/12/2024 | 31/12/2023 | 31/12/2024 | 31/12/2024 | 31/12/2024 | 31/12/2024 | 31/12/2024 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/2023 | 31/12/ UnAudited Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 12,418.66 10,785.76 36,186.85 29,124.33 40,523.00 12,135.37 12,419.12 10.786.19 36,188.17 | 29,126.77 | 40,525.88 12,134.98 Earning Before Interest, Tax and Depreciation (ERITDA) 1,129.56 1.434.93 811.51 3,024.19 2,699.04 3,822.49 1.129.37 1.435.27 811.50 3.024.60 2,700.66 3,824.52 Net Profit/(Loss) for the period (before tax 788.04 847.66 606.57 2,179.24 1,636.14 2,352.64 787.82 848.00 606.56 2,179.62 1,637.76 2,354.67 Exceptional and/or Extraordinay items) Net Profit/(Loss) for the period before tax 1.096.56 2.050.33 2.913.85 785.94 556.01 2.055.91 2.911.82 785.72 1.096.90 556.00 2.050.7 2.057.53 after Exceptional and/or Extraordinay items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinay items) 580.99 818.57 407.56 1,514.22 1.519.00 2,134.33 818.84 407.52 1.514.87 1.520.5 2,136.24 324.50 324.50 324.50 324.50 324.50 324.50 324.50 324.50 324.50 324.50 Equity Share Capital 324.50 324.50 Other Equity 20.010.77 20,015.72 arning per share (EPS) (of ₹1/- each)(not annualised) 6.58 Basic & Diluted 1.79 2.53 1.26 4.67 4.68 6.58 1.79 2.53 1.26 4.67

Note: 1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for Quarter and Nine Months Ended 31st December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarter and Nine Months Ended UnAudited Financial Results are available on Company website (http://www.modison.com), the Stock Exchanges websites of BSE Limited (http://www.bseindia.com) & NSE Limited (http://www.nseindia.com).

2) The Board of Directors of the Company has declared interim Dividend of Rs.1.50/- (150 per cent) per Equity Share of Re.1/- each for the financial year 2024-25

3) Corresponding figures of the previous year's/quarter's/period's have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary



POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED



CIN No. L72200MH1984PLC094539 Read, Office: 304, A-Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel Mumbai - 400 013, Tel: 022-45370000/66615901, Email: info@pologueen.com, Website: www.pologueen.com

From the house of Rajkamal

/ AÇA	THE	QUARTE	R AND NI	NE MONT	HS ENDE	D DECEN	MBER 31,	2024					(Rs. In Lacs)
Sr.	Particulars			Stand	alone					Consol	idated		
No.			Quarter End	ed	Nine Mon	ths Ended	Year Ended	0	luarter Ende	ed	Nine Mo	nths Ended	Year Ended
Ш		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1	Total Income from operations	1717.33	2324.60	1382.88	6620.66	4197.45	6851.04	1737.13	2368.76	1429.00	6713.10	4259.87	7064.24
2	Net Profit / (Loss) for the period												
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	77.92	55.88	69.99	197.31	155.07	183.39	97.16	98.69	111.43	285.05	203.97	377.00
3	Net Profit / (Loss) for the period before tax												
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items#)	77.92	55.88	69.99	197.31	155.07	183.39	97.16	98.69	111.43	285.05	203.97	377.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items#)	52.44	33.92	52.16	133.36	111.93	126.23	68.43	66.54	81.98	200.93	147.23	287.43
5	Total Comprehensive Income for the period												
Ш	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)												
Ш	and Other Comprehensive Income (after tax)]	52.44	33.92	52.16	133.36	111.93	126.23	68.43	33.18	89.40	170.66	231.67	238.67
6	Equity Share Capital	6715.00	6715.00	6715.00	6715.00	6715.00	6715.00	6,715.00	6,715.00	6,715.00	6,715.00	6,715.00	6715.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in												
Ц	the Balance sheet of Previous year)	0	-	-	-	-	9576.23	-	0	-	-	-	9758.78
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (Adjusted, not Annualised)												
l	Basic:	0.02	0.01	0.02	0.04	0.03	0.04	0.02	0.02	0.02	0.06	0.04	0.09
	Diluted:	0.02	0.01	0.02	0.04	0.03	0.04	0.02	0.02	0.02	0.06	0.04	0.09
#	The Company does not have any Exceptional and Extraordinary	item to report	for the above	periods.									

Place : Mumbai Date: 13.02.2025

Particulars

Place: Mumbai

Date: 13th February, 2025

- The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results as reviewed by the Audit Committee were approved by the Board of Directors at their meeting held on February 13, 2025. The Statutory Auditors of the Company has carried out limited review of the above unaudited results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
- The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.msei.in) and or the Company's website (www.pologueen.com)



For and on behalf of Board of Directors of Polo Queen Industrial and Fintech Limited

Rahul Kumar Sanghai Chairperson DIN:00181745

> (₹in Lakhs) (Except per share data)

REXNORD ELECTRONICS AND CONTROLS LTD

92-D, Govt. Industrial Estate, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400067 Website: www.rexnordindia.com CIN No.: L31200MH1988PLC047946

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024

											(=:::==	
			Stand	alone					Conso	lidated		
	(Quarter ende	d	Nine Mon	ths ended	Year ended	(Quarter ende	d	Nine Mont	ths ended	Year ended
	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	2387.44	2714.92	2256.90	7694.59	7096.70	9628.51	2387.44	2714.92	2256.90	7694.59	7096.70	9628.51
	106.72	180.11	170.45	532.32	766.45	1,013.72	104.62	178.56	168.56	526.98	761.33	1006.29
	106.72	180.11	170.45	532.32	766.45	1013.72	104.62	178.56	168.56	526.98	761.33	1006.29
nprisina	78.54	134.65	127.52	396.90	570.51	750.86	76.44	133.10	125.63	391.56	565.39	743.43

	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
. Total income from operations	2387.44	2714.92	2256.90	7694.59	7096.70	9628.51	2387.44	2714.92	2256.90	7694.59	7096.70	9628.51
. Net Profit / (Loss) for the period (before Tax,												
Exceptional and /or Extraordinary items)	106.72	180.11	170.45	532.32	766.45	1,013.72	104.62	178.56	168.56	526.98	761.33	1006.29
. Net Profit / (Loss) for the period before tax												
(after Exceptional and /or Extraordinary items)	106.72	180.11	170.45	532.32	766.45	1013.72	104.62	178.56	168.56	526.98	761.33	1006.29
. Net Profit / (Loss) for the period after tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)	78.54	134.65	127.52	396.90	570.51	750.86	76.44	133.10	125.63	391.56	565.39	743.43
Total Comprehensive Income for the period [Comprising												
Profit / (Loss) for the period (after tax) and Other												
Comprehensive Income (after tax)]	77.84	133.95	127.31	394.80	569.90	748.53	75.74	132.40	125.42	389.46	564.78	741.10
Equity Share Capital (Paid-up)	1325.91	1115.91	1115.91	1325.91	1115.91	1115.91	1325.91	1115.91	1115.91	1325.91	1115.91	1115.91
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in												
the Audited Balance Sheet of the previous year												
Earnings Per Share (of ₹ 10/- each)												
(for continuing and discontinued operations) -												
1. Basic	0.63	1.21	1.14	3.32	5.11	6.73	0.61	1.19	1.13	3.27	5.07	6.66
2. Diluted	0.63	1.15	1.09	3.32	4.92	6.47	0.61	1.14	1.08	3.27	4.88	6.40

The above is an extract of the detailed format of quarterly and Nine Month ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly & Nine months ended Unaudited Financial Results are available on the website of Mumbai Stock Exchange at www.bseindia.com and also on the Company's website at www.rexnordindia.com



For and on behalf of the Board REXNORD ELECTRONICS AND CONTROLS LTD

KISHORECHAND K TALWAR CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 00351751

Place: Mumbai Date: 14.02.2025



एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड

आयएसओ २७००१:२०१३ अनुपालित सॉफ्टवेअर व सर्व्हिसेस कंपनी)

नों. कार्यालयः एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. दूर.: ९१ २२ ४२९० ९७००. फॅक्सः ९१ २२ ४२९० ९७०१, सीआयएनः एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८, ईमेलः egovernance@abmindia.com, वेबसाईटः www.abmindia.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि

	-						(रु लाखांत
अ.	तपशील		अलिप्त			एकत्रित	
क्र.		संपलेली	संपलेले ९	संपलेली	संपलेली	संपलेले ९	संपलेली
		तिमाही	महिने	तिमाही	तिमाही	महिने	तिमाही
		३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,३१९.९५	६,५०९.०५	१,९६२.३९	२,९९३.५९	७,७९४.५४	२,२२६.९।
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	४६२.१८	१,३८१.७२	३१८.३३	८०५.४८	१,७७८.३६	२८ ४.४
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	४६२.१८	१,३८१.७२	३१८.३३	८०५.४८	१,७७८.३६	२८४.४
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	३७२.१२	१,११३.०७	२५८.११	६११.१९	१,३८७.०२	२३४.९
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३७२.१२	१,११३.०७	२५८.११	६१२.०२	१,३८७.३४	२३४.९
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.१
Ø	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.५/ - चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)						
	(१) मूलभूत (रु)	१.८६	५.५६	१.२९	१.७६	4.38	१.२
	(२) सौम्यिकृत (रु)	१.८६	५.५६	१.२९	१.७६	4.38	१.२

(१) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले.

(२) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् <u>www.bseindia.com</u> तसेच कंपनीची वेबसाईट <u>www.abmindia.com</u> वर उपलब्ध आहे. (३) आवश्यकतेनुसार आकडेवारीचे पुनर्गठन केलं आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांक: १३.०२.२०२५



एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड साठी

(प्रकाश बी. राणे) व्यवस्थापकीय मंचालक

Leader in providing E-Governance Solution

NOTICE

Mr. SHREENIVAS SHANKAR TARE is a Member of the Sant Mukta Co-operative Housing Society Ltd. having, address at Peru Baug, Aarey Road, Goregaon (East), Mumbai 400 063 and holding Shop No 06 in the building of the society, died on 10/01/2022 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A.M. to 6.00P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Sant Mukta Co-Op. Housing Society Ltd Place: Mumbai Date: 14/02/2025

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, "पराग निकेतन को-ऑप हॉस सोसायटी लिमिटेड" पत्ताः पहिला क्रॉस रोड, १० वा जुहू रोड, जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००४९: ही संस्था दिवंगत् श्रीमती सरस्वती चगपाल कारिआ या सदस्याचे निधन झालेमुळे त्यांच्या प्लॅट क्रमांक १०३ च्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे**.**

प्लटक्नाक १०२ च्या हस्तातरणाचा प्राक्रया सुरूकला आह. सदरचे हस्तांतरणा हे माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, पुणे यांनी दिलेल्या कायदेशीर वारसा प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती सरस्वती चगपाल कारिआ यांच्या कायदेशीर वारसांनी मृत सदस्याचे शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी आणि सदर फ्लॅट क्रमांक १०३ त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज सादर केला आहे.

म्हणून कायदेशीर वारस असल्याचा दावा करणाऱ्या किंवा सदर मालमत्तेवर कोणताही हक्क म्हणून कायदशार वारस असल्याचा दावा करणाऱ्या किया सुदर माल्मत्तवर काणताहा हक्ष्र, मालकी हक्ष्य किंवा हितमबंध असल्याचा दावा करणाऱ्या काणत्याही व्यक्तीने त्यांचे हे दाव सोसायटीच्या अध्यक्षांना, फ्लॅट क्रमांक ०३, पराग निकेतन को-ऑण हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पहिला क्रांस रोड, १०वा जुहू रोड, जेक्हीपीडी स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०४९ या पत्यावर सदर जाहीर नोटिसीच्या प्रकाशन झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत लेखी पुरावे व कागदपत्रांसह सादर करावेत.

विहित वेळेत दावे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास सोसायटीकडे उपलब्ध् असलेल्य् नोंदींनुसार मालमत्ता कायदेशीर वारसांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोसायटीला करार्व

परिशिष्ट पलॅट क्रमांक १०३, "पुरागू निक्रेतन को-ऑपुहाऊसिंग सोसायटी लिमिटेड", पहिला क्रॉस रोड. १० वा जुह रोड, जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०४९

Hon. Secretary

CIN: L72200MH1999PLC119177 Regd. Office: B1 & B4, Baba House, 86, M.V. Road, Andheri (East). Mumbai 400093

Tel: 022-35996612 Website: www.babaartslimited.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2024

(Rs. In Lakh except EPS)

			. /
Particulars	Quarter	Nine Month	Year
	Ended	Ended	Ended
	31.12.2024	31.12.2024	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	107.40	269.14	1,139.50
Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	37.32	134.03	272.32
Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	37.32	134.03	272.32
Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	27.85	99.90	197.42
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	27.75	99.57	198.26
Equity Share Capital	525.00	525.00	525.00
Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	2010.80
Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
1. Basic :	0.053	0.190	0.376
2. Diluted :	0.053	0.190	0.376
	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and /or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)] Equity Share Capital Other Equity excluding Revaluation Reserve Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations 1. Basic: Doubt 107.40 10	Ended 31.12.2024 31.12.2024 Unaudited Sefore Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (After Tax) (After Comprehensive Income (After Tax) (After Tax) (After Comprehensive Income (After Tax) (A

- 1) The above is an extract of the detailed format of standalone unaudited financial results for quarter and nine month ended on 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of the standalone unaudited financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website (www.babaartslimited.com). The same can be accessed by scanning the QR Code given
- 2) The above standalone unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 13th February, 2025. As required under Regulation 33 of the the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors of the Company have conducted limited review of the above standalone unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2024 and have expressed an unmodified opinion on these standalone unaudited financial results.
- 3) The above standalone unaudited financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practises and polices to the extent applicable

For Baba Arts Limited

Place : Mumbai Date: 13th February, 2025

Nikhil G. Tanwani **Chairman & Managing Director** DIN:01995127

सिन्नर बिडी उद्योग लिमीटेड

रजि. ऑफिस ६२, २ रा मजला, २१७, पारेख, महेल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई ४०००१६ ईमेल - investor@sinnarbidi.com, वेबसाईट : www.sinnarbidi.com, फोन.०२५३-२५९४२३१ सीआयएन- एल१६००२एमएच१९७४पीएलसी०१७७३४

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे व नऊमाहीचे अलेखापरिक्षित स्वतंत्र वित्तीय व एकत्रित वित्तीय निष्कर्ष

			रवसम			द्यमनत	
अ. क्र.	तपशील		वर्षातील तिमाही	चालू आर्थिक वर्षातील संपलेले नऊ महिने	आर्थिक संपलेले	चालू आर्थिक वर्षातील संपलेले नऊ महिने	
		39.99.98	38.88.83	३१.१२.२४	38.88.88	38.88.83	३१.१२.२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	कामकाजातून झालेले उत्पन्न	१४८.६१	१२१.३७	३८०.९५	१४८.६१	१२१.३७	३८०.९५
?	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्वी)	8.98	७.१९	(१०.७१)	8.98	७.१९	(१०.७१)
Ŋ	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	8.98	७.१९	(१०.७१)	8.98	७.१९	(१०.७१)
8	करानंतर कालावधीसाठी नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	७.४१	५.८६	(٤,٤३)	७.४१	५.८६	(८,६३)
ч	कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न असलेल्या कालावधीसाठी एकूण कमालीदार उत्पन्न	9.88	५.८६	(८.३७)	9.88	५.८६	(८.३७)
ε	समभाग भांडवल	20.00	२०.००	२०.००	20.00	20.00	२०.००
Ø	राखीव पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून (ताळेबंदानुसार)	-	_	-	_	-	_
۷	ईपीएस (भाग रु. ५/ – प्रत्येकी)						
	अ) पायाभूत	१.८५	१.४६	(२.१६)	१.८५	१.४६	(२.१६)
	ब) सौम्यिकृत	१.८५	१.४६	(२.१६)	१.८५	१.४६	(२.१६)
	4) (111. 45/1	7.01	7.04	(1.24)	7.0 /	5.04	(/)

टीप: वरील तिमाही आर्थिक वित्तीय निष्कर्ष सारांश हा स्टॉक एक्वेंजला सेबी नियम २०१५ नियमन ३३ अन्वये साटर केला आहे. पर्ण स्वरूपातील तिमाही स्वतंत्र आर्थिक वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्चेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com व कंपनीच्या वेबसाईट www.sinnarbidi.com वर उपलब्ध आहे

सिन्नर बिडी उद्योग लि.. करिता रामदास जाधव पर्णवेळ संचालक व सि.एफ.ओ डीआयएनः ०९५४५२५६

यंनालक यंद्रलाचे आदेशान्वये

(₹ in lakh)

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२५

ठिकाण : नाशिक

CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 9130076856

Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801. Email Id: cs.cfpl@gmail.com Website: www.chordiafoods.com

Sr No.	Particulars	Quarter ended on 31-12-2024	Nine Months Ended 31-12-2024	Corresponding quarter ended 31-12-2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Revenue from operations	71.47	234.71	78.55
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	14.44	54.85	24.34
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	14.44	54.85	24.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	11.07	41.22	19.67
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	11.07	41.22	19.67
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	
8	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.27	1.02	0.49
9	Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continued / discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.27	1.02	0.49

Note: 1)The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of M/s Chordia Food Products Limited for the quarter and nine months ended 31st December 2024 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.chordiafoods.com.

2) For detailed notes refer full financial results available on website

For Chordia Food Products Ltd. Pradeep Chordia Chairman & Managing Director DIN: 00389681

The spirit of Mumbai is now 96 years old!

> THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

नगर परिषद धाराशिव

निविदा सूचना क्र. ७१४/२०२५ दि. १४.०२.२०२५ **मख्याधिकारी, धाराशिव नगर परिषद** यांच्या वतीने सार्वजनीव

बांधकाम विभागाकडे योग्य त्या वर्गात नोंद असलेल्या ठेकेदार / कंत्राटदार यांच्याकडून एकुण ०५ कामांसाठी ऑफलाईन निविदा मागविण्यात येत आहे. ठेकेदार/कंत्राटदार यांनी **दि.२४/०२/२०२५ रोजीपर्यत** निविदा भराव्यात

निविदाबाबत सर्व तपशील, अटी, शर्ती व को-या निविदा नगर परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे दि.१५/०२/२०२५ पासुन ते **दि.२४/०२/२०२५ रोजी पर्यंत** मिळतील. शक्य झाल्यास दि.२५/०२/२०२५ **रोजी** निविदा उघडण्यात येतील. निविदेतील अटी व शर्ती बदल करण्याचा तसेच कोणतीही निविदा स्वीकारणे अथव एक किंवा सर्व निविदा रद्द करण्यात अधिकार नगरपरिषद धाराशिव ने राखून ठेवलेला आहे.

मुख्याधिकारी नगर परिषद, धाराशिव

जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत् आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅंडिज अल्वारेस रोड, हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम- ४००६१०.

ई-लिलाव सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुदींन्वये ई-लिलावामार्फत विक्रीकरिता जाहीर सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मिळकतीचा **कळ्जा घेतला** आहे. विशेषतः कर्जदार आणि तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खात्यामधील गहाण मिळकतीचा **ऑनलाईन लिलाव (ई-लिलाव)** हा येथील खालील विहित तारखेस ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईल.

अ.	कर्ज खाते क्रमांक	मूळ कर्जदार/	83-5	कब्जाची	१३.०२.२०२५ रोजीस	मिळकतीच्या	राखीव किंमत	इसारा अनामत	ई-लिलावाची	बोली सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि
蛃.		सह-कर्जदार/	सूचनेची	तारीख	विद्यमान उर्वरित थकबाकी	निरिक्षणाची	भा. रु. त	रक्कम (इअर) भा.	तारीख आणि	ठिकाण
		हमीदारांचे नाव	तारीख			तारीख आणि वेळ		रु. त	वेळ	
?	४५६७८६४०००१०६६	१) श्री. राहुल शहा,			रु.३,९५,३३,९९६.७०	०६.०३.२०२५	板.	रु.४८,५३,०००/-	२०.०३.२०२५	१९.०३.२०२५, संध्याकाळी ०५.३० पूर्वी
1		२) श्रीम. निकेता	०९.०५.२०२४	१५.०७.२०२४	(रूपये तीन कोटी पंच्याण्णव	स. ९.३०	४,८५,३०,०००/-	(रुपये अट्ठेचाळीस लाख	@	जना स्मॉल फायनान्स बँक लि., दुकान क्र. ४ आणि ५,
1		राह्ल शहा,			लाख तेहत्तीस हजार नऊशे	ते	(रूपये चार कोटी	त्रेपन्न हजार मात्र)	स. ११.३० वा.	तळमजला, इंडियाबुल्स मिंट ग्लॅंडिस अल्वारेस रोड,
1		३) श्री. चंद्रकांत			शहाण्णव आणि सत्तर पैसे मात्र)	सांय. ०५.००	पंच्याऐंशी लाख तीस			हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०.
		चंदुलाल शहा					हजार मात्र)			

तारण मत्तेचा तपशील: फ्लॅट क्र. ८०१, ८ व्या मजल्यावर मोजमापित १५६९ चौ. फू., कॅसाब्लांका को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कॅसाब्लांका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये, जिमन मोजमापित ६२५ चौरस यार्ड्स (५२०.९० चौ. मीटर्स), बृह-मुंबईच्य महानगरपालिकामधील शहरामधील आणि बेटामधील दादर माटुंगा विभागाचा प्लॉट क्र. ५२२-ए आणि उप नोंदणी जिल्हा मुंबई जो नविन सर्व्हें क्र. ८७२ आणि कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ४ए/१० भाग धारक जिमनीचा भाग, माटुंगा विभाग त्यासह तेथील इमारत आणि त्यावरील इतर संरचन असलेला परिसर आणि सीमाबध्द: पुर्वेला: आरपी मसानी मार्ग, पश्चिमेला: ए.एम.पी, दक्षिणेला: क्रिष्णन निवास, उत्तरेला: नारायण व्हिला.

मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे तत्वाने'' विकण्यात येतील. आणि ई-लिलाव ''ऑनलाईन'' करण्यात येतील. लिलाव वेबपोर्टल https://bankauctions.in आणि www.foreclosureindia.com येथे बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ४ क्लोजर मार्फत करण्यात येईल. अधिक माहितीकरिता आणि तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता संभाव्य बोलीदार मे. ४ क्लोजर ; संपर्क श्री. अरिजित कुमार दास, संपर्क क्रमांक: ८१४२०००७२५. **ईमेल आयडीः info@bankauctions.in / arjit@bankauctions.in** यांना संपर्क करु शकतात.

ई-लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तीवरील तपशिलाकरिता आणि मिळकतीशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता कृपया **जना स्मॉल फायनान्स बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री. मनोज ठाकूर (मोबा क्र.: ९८२२३९६७९२), श्री. दिलशाद** (मोबा. क्र. ८४३३५०८७५९), श्री. रंजन नाईक (मोबा. क्र. ६३६२९५१६५३). यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहिती आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीचर भार नाहीत. तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे ामाधिकार, भारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अटी युक्त बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. सद्र गहाण मिळकतीचा नियोजित ई-लिलाव करण्याबाबत वरील नावाचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सुचना आहे. कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रकमेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी थाद्वारे सूचित करण्यात थेत आहे, कसूर केल्यास मिळकतीचे विक्री करण्यात येईल आणि उर्वरित काहि असल्यास व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येईल.

दिनांक : १५.०२.२०२५, ठिकाण: ठाणे

(पूर्वीचे नाव मोदीसन मेटल्स लिमिटेड)

नोंद. कार्यालय: - ३३-निरमन भवन, २२७-निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

द्र.: +९१ २२ २२०२ ६४३७ फॅक्स: +९१ २२ २२०४ ८००९ ईमेल : shareholder@modison.com वेब: www.modison.com

सीआयएन: एल५१९००एमएच१९८३पीएलसी०२९७८३

(ईपीएस सोडन रु. लाखात) ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा संपलेले नऊ महिने संपलेले नऊ महिने (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) प्रवर्तनातुन एकुण उत्पन्न (निव्वळ) १२,१३४.९८ १२,४१८.६६ ३६,१८६.८५ २९,१२४.३३ ४०,५२३.०० १२,१३५.३७ १२,४१९.१२ ३६,१८८.१७ व्याज, कर आणि घसारा पूर्व प्राप्ती (ईबीआयटीडीए) १,१२९.५६ १,४३४.९३ ८११.५१ ३,०२४.१९ २,६९९.०४ ३,८२२.४९ १,१२९.३७ 8,834.20 ३,०२४.६० 7,000.55 ३,८२४.५३ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर. 0.550 ८४७.६६ ६०६.५७ २,१७९.२४ १,६३६.१४ २,३५२.६१ 969.6 686.00 ६०६.५१ २,१७९.६३ १,६३७.७६ २,३५४.६। पवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपर्वी कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) 664.8 २,०५५.९१ २,९१३.८५ १,०९६.५६ ५५६.०१ २,०५०.३३ २,९११.८२ १,०९६.९० ५५६.० ७८५.७३ २,०५०.७१ २,०५७.५३ (अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) २,१३६.२४ ८१८.५७ १,५१४.२ २,१३४.३३ 4८१.११ ८१८.८१ १,५१४.८ १,५२०.५१ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) प्रमभाग भांडवल ३२४.५ ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० ३२४.५० 328.40 इतर इक्विटी २०,०१०.७७ २०,०१५.७ प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १/- चे) (अवार्षिक) मूलभूत व सौम्यिकत २.५३

१.२६ ४.६७ ४.६८ ६.५८ बरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अद्रर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे तिमाही आणि नऊ महिने समाप्तीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट (http://www.modison.com) स्टॉक एक्स्चेंज बीएसई लिमिटेडच्या (http://www.bseindia.com) आणि एनएसई लिमिटेडच्या (http://www.nseindia.com) वेबसाईटसवर उपत

कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी प्रत्येकी रु. १/- च्या समभागावर प्रत्येकी रु. ५०/- (१५० टक्के) च्या अंतरिम लाभांशाच्या घोषणा केली आहे.

३) आवश्यक तेथे तुलनायोग्य करण्याकरिता मागील वर्ष/तिमाही/कालावधीची संलग्न आकडेवारी पुनर्गठीत, पुनर्रचित आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.



संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी मोतीसन लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव मोदीसन मेटल्स लिमिटेड) राजकुमार मोदी जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर

From the house of

डीआयएन: ०००२७४४९

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड

सीआयएन नं. एल७२२००एमएच१९८४पीएलसी०९४५३९

Rajkama **नों. कार्यालय** : ३०४, ए-झेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस, जी. के. मार्ग, लोअर एरळ, मुंबई-४०० ०१३ **द्.:** ०२२-४५३७००००/६६६१५९०१, **ई-मेल:** info@poloqueen.com, **वेबसाईट:** www.poloqueen

<u>/₩</u>	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली	तिमाही अ	आणि नऊ	महिन्यांस	् गाठी अलि	प्त आणि	एकत्रित ः	अलेखापि	रक्षित विन	तीय निष्क	र्षांचा उत	ारा (रू. लाखांत)
अ.		अलिप्त					एकत्रित						
क्र.		,	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महीने		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महीने		संपलेले वर्ष	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		39.97.7078	30.09.7078	३१.१२.२०२३	39.97.7078	39.97.7073	39.03.7078	39.97.7078	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	39.97.7078	३१.१२.२०२३	39.03.7078
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१७१७.३३	२३२४.६०	१३८२.८८	६६२०.६६	४१९७.४५	६८५१.०४	१७३७.१३	२३६८.७६	१४२९.००	६७१३.१०	४२५९.८७	७०६४.२४
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बी पूर्व #)	७७.९२	५५.८८	६९. ९९	१९७.३१	१५५.०७	१८३.३९	९७.१६	९८.६९	१११.४३	२८५.०५	२०३.९७	३७७.००
æ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबी पश्चात #)	७७.९२	५५.८८	६९.९९	१९७.३१	१५५.०७	१८३.३९	९७.१६	९८.६९	१११.४३	२८५.०५	२०३.९७	३७७.००
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात #)	42.88	३३. ९२	५२.१६	१३३.३६	१११.९३	१२६.२३	६८.४३	६६.५४	८१.९८	२००.९३	१४७.२३	२८७.४३
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	42.88	३३.९२	५२.१६	१३३.३६	१११.९३	१२६.२३	६८.४३	३३.१८	८९.४०	१७०.६६	२३१.६७	२३८.६७
ξ	समभाग भांडवल	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६७१५.००
હ	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0					९५७६.२३		0				९७५८.७८
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- च्या) (समायोजित अवार्षिक) मूलभूत : सौम्यिकृत :	0.07 0.07	०.०१ ०.०१	o.o? o.o?	۵.۰۷ ۵.۰۷	εο.ο εο.ο	٥.٥٧ ٥.٥٧	o.o? o.o?	o.o२ o.o२	o.o२ o.o२		o.o8	o.o९ o.o९

वरील कालावधीत कळवण्यासारख्या कोणत्याही अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबी कंपनीकडे नाहीत

- वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केल्यावर संचालक मंडळाने त्यांच्या १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अभिलिखित केले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ च्या अनुषंगाने वरील अलेखापरीक्षित निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.msei.in) येथे कंपनीची वेबसाईट (www.poloqueen.com) येथे उपलब्ध आहेत



पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही/-राहल कुमार संघई

दिनांक : १३.०२.२०२५

टिपा

ठिकाण : मुंबई दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२५

Place: Pune Date: 14th February, 2025 डीआयएन : ००१८१७४५